



26th October, 2023

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Mumbai
Kind Attn: Manager, Listing Department
Stock Code – SONATSOFTW

BSE Limited
P.J. Towers, Dalal Street, Mumbai
Kind Attn: Manager, Listing Department
Stock Code - 532221

Dear Sirs/Madam,

SUB: PUBLICATION OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30^{TH} SEPTEMBER, 2023

REF: REGULATION 47(1)(B) OF THE SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2015

Further to our disclosure dated 25th October, 2023, please find enclosed copy of the newspaper publication of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2023 published in "Navshakthi" (Regional newspaper) and in all India edition of "Business Standard" (English Daily newspaper) on 26th October, 2023.

Please take the same on record.


Thanking you,

Yours faithfully,
For **Sonata Software Limited**

Mangal Kulkarni

Company Secretary, Compliance Officer and Head Legal

Encl.: As above



Tel: +91 80 6778 1000 | CIN: L72200MH1994PLC082110

Website: <u>www.sonata-software.com</u> email: <u>info@sonata-software.com</u>



जाहीर अधिसूचना

बँकेने हेतुपुरस्सर कसूरवारांच्या पुर्नविलोकन समितीच्या निश्चितीच्या अधीन दिनांक २८.०८.२०२३ रोजीच्या आयडेंटीफिकेशन कमिटी ऑफ विलफुल डिफॉल्टरच्या आदेशाद्वारे हेतुपुरस्सर कसूरवार म्हणु कसरवार कर्जदार कंपनी में, कनेक्टींग इंडिया आणि त्यांचे भागीदार यांना घोषित केले आहे. बँकें हेतुपुरस्सर कसूरवार म्हणून घोषणेच्या विरोधात त्यांचे सादरीकरण करण्यासाठी किंवा वैधानिक थकबाकी चकती करणे त्यांना शक्य होण्यासाठी अशा आदेशाचा तपशिल अशा आदेशाची दिनांक १२.१०.२०२३ रोजीची कारणे दाखवा सूचना जारी केली होती. सदर कारणे दाखवा सूचना उपलब्ध पोस्टल पत्त्यावर स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्टान[े]कर्जदार/प्रवर्तक/हमीदारांद्वारे बँकेकडे पाठविण्यात आल्या होत्या आणि त्या न

बजावता परत आल्या. कजदार कपना आणि त्याच मागादाराचा तपाशल खालाल प्रमाण :-							
अ.	कर्जदार कसूरवार कंपनी आणि	पत्ता					
豖.	त्यांचे भागीदार						
۶.	मे. कनेक्टिंग इंडिया	क्र. ५, २ रा मजला, ग्रिशांत इमारत, लिंकिंग रोड, खार रोड					
	(कर्जदार कंपनी)	पश्चिम, मुंबई ४०० ०५२.					
٦.	श्री. अनमोल सामत	१०२, अरोमा रेसिडन्सी इमारत, १४ वा रोड, खार पश्चिम,					
	(भागीदार)	मुंबई ४०००५२.					
Э.	सौ. सपना सामत	१०२, अरोमा रेसिडन्सी इमारत, १४ वा रोड, खार पश्चिम,					
	(भागीदार)	मुंबई ४०००५२.					

आता सदर प्रकाशनाच्या माध्यमाद्वारे आम्ही पुन्हा एकदा सदर प्रसिध्दी पासून १५ दिवसात सूचना प्राप्त करणे आणि प्रतिसादासाठी आमच्या **बँक ऑफ इंडिया, चर्चगेट शाखा** कडे त्वरित संपर्क सोधण्याच वरील नमुद सर्व व्यक्तींना सल्ला देत आहोत. जर आम्हाला १५ दिवसात कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही तर सूचनेची रितसर बजावणी झाल्याचे आणि बचावासाठी त्यांच्याकडे काहिही नसल्याचे समजण्यात आणि मानण्यात येईल आणि बॅक सदर प्रकरणात पढील कार्यवाही सरु ठेवेल.

दिनांक: २६,१०,२०२३ सहाय्यक महा व्यवस्थापक वस्ली विभाग, एच.ओ. ठिकाण: मुंबई

1800 200 4499 Email ID: service@dspim.com Website: www.dspim.com

schemes of the Fund from the website

Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai

Date: October 25, 2023

reli∧nce

रिलायन्स ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ११वा मजला, नॉर्थ साईड, आर-टेक पार्क, निलॉन नॉलेज पार्क, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे लगत, गोरेगाव (पूर्व) मुंबई - ४०००६३

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८(१) पहा

ज्याअर्थी, मॅग्मा आरएआरसी ०३१ ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत रिलायन्स ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १८.०७.२०१९ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार आणि हमीदार यांना सूचनेतील रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारेखेपासून ६० दिवसांत करण्यास

रकमेची परतफेड करण्यात कर्जटार आणि हमीटार असमर्थ ठरल्याने याटारे कर्जटार आणि हमीटार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून २०.१०.२०२३ रोजीस घेतला.

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा रिलायन्स ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी

लिमिटेडच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाकरिता भाराअधीन राहील. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

कर्जदार / हमीदार/ गहाणदाराचे नाव आणि पत्ता ई. रु. २२,८५,३११.०० (रुपये बावीस लाख पंच्याऐंश १. श्री. रूपेश रमेश पाटील २. सौ. रूचिता रूपेश पाटील हजार तीनशे अकरा मात्र) १८.०७.२०१९ रोजी

वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याजसह थकबाकी ताराण मत्तेचा स्थावर मिळकतीचे वर्णन: फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, मथुरा धाम सीएचएस, प्लॉट क्र.६. सर्व्हे क्र.९९/ए/२. सीटीएस क्र.४३. टेंभोडे रोड. पालघर ४०१४०४ चे ते सर्व भाग आणि विभाग. मिळकती चे मालक: सौ. रूचिता रूपेश पाटील. सीमाबद्ध: पूर्व- सोसायटी रोड, पश्चिम- प्लॉट क्र.ए-३२, उत्तर- प्लॉट क्र.ए-१६, दक्षिण- प्लॉट क्र.ए-१८.

सही/-प्राधिकत अधिकारी दिनांक: २०.१०.२०२३ रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड **ठिकाण**: पालघर

NOTICE

Half-Yearly unaudited financial results of Schemes of DSP Mutual Fund

NOTICE is hereby given to all investor(s)/Unit holder(s) of the DSP Mutual Fund ('Fund') that in accordance with Regulation 59 of Securities and Exchange Board of India

(Mutual Funds) Regulations, 1996, a soft copy of the Half Yearly Unaudited Financial Results of all the schemes of the Fund for the half year ended September 30, 2023

has been hosted on the website of the Fund viz. www.dspim.com in a user-friendly and downloadable format. Investors may accordingly view/download the results of the

Any queries/clarifications in this regard may be addressed to: DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED CIN: U65990MH2021PTC362316, Investment Manager for

DŚP Mutual Fund, Address: Mafatlal Centré, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400 021 Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181 Toll-free: 1800 208 4499 or

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number and nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar

Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum

MUTUAL FUND

सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येत की, गावमौजे ៖ पेल्हार, तालुका वसई, जिल्हा पालघ येथील सर्वे नं . ३५२ /बी /२, या मधील वसई विरा शहर महानगरपालिकोने मंजुर केलेले प्लॉट क . १८ क्षेत्र २४३९.५६ चौरस मीटर व त्या वरील युनीत क. ३ ज्याचे क्षेत्र १२६२ . ०३ चौरस मिटर, ह्य मिळकती मे विवा होल्डींग यांच्या मालकीर्च मिळकत आहे . सदरचा प्लॉट व त्या वरील युनीव थामच्या अशिलांनी विकत घेण्याचे निश्चित केर्न आहे . सदर मिळकती बाबत शिर्षक सत्याप करावयाचे आहे . तरी ही ह्या मिळकतीत कुणाई इसमांचा दान, बक्षीस, करार, फरोक्त, वापरवहिवाट कब्जा, भाडेपटदा व कुळ आदी व अन्य प्रकारच हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी त्यांची लेखं हरकत कागदपत्रासहित ही नोटीस प्रसिध झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांच्या जे . आरं . ए . लॉ असोशिएटस एल . एल . पी, बी/२०२, दुसरा माजला, बी विंग किणी आर्केड, स्टेला पॅट्रोल पंपच्या मागे, बरामपुर वसई रोड (प.) ता. १ वसई जि. १ पालघ ४०१ २०२, या पत्यांवर कळवावी . सदरची लेखी हरकत जर कागदपत्रा सोबत नसेल तर सदर हरकर

जाहीर नोटीस

ॲड अजय मायकल कोरी देनांक ៖ २६ .१० .२०२३ जे - आर - ए - लॉ - असोशिएटस एल - एल - पी तर्फे भागीदा

अमान्य करण्यात येईल व कोणाचीही कोणत्या

प्रकारची हरकत नाही असे समजण्यात येईल -

मागणी सूचना

आयसीआयसीआय बँक लि., आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१. फोन क्र. ०२२ ६६९६ २४२२

मागणी सूचना

न्याअर्थी **आयसीआयसीआय बँक लिमिटेड** (''बँक'') च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''सरफैसी ॲक्ट'') अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात ०६ ऑक्टोब, २०२३ रोजीसची रु. १,६४,२७,७७०.२६ (एक कोटी चौसष्ट लाख सत्तावीस हजार सातशे सत्तर आणि पैसे सव्वीस मात्र) सह एकत्रित वरील सदर रकमेवरील वैधानिक दराने व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. अशी सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार-मे. फारमेक्स हेल्थकेअर, नोंदणीकृत कार्यालय टी-११७-१२०, जय माता दी कंपाऊंड, ठाणे-भिवंडी रोड, गाव काल्हेर, भिवंडी ४२९३०२ आणि हमीदार/तारण पुरवणारे (१) श्री. राजकुमार कुचेरिया, (२) श्री. अक्षय कुचेरिया आणि (३) श्रीम. उज्वला कुचेरिया, सर्व राहणार फ्लॅट क्र. १७०१, इव्हेलिना, हिरानंदानी इस्टेट, जी. बी. रोड, पाटील पाडा, ठाणे ४००६०७, महाराष्ट्र, (४) श्री. चंद्रशेखर कुचेरिया आणि (५) श्रीम. संगीता कचेरिया, दोघेही राहणार एफ-२, ३०१, व्हॅली टॉवर ॲनेक्स, चितळसर, मानपाडा, ठाणे ४००६१०, महाराष्ट्र, (६) श्री. अश्विन केशवजी रांभिया, राहणार फ्लॅट क्र. बी६०१, पद्मावती नगर, डोंपेंग रोड, चेक नाका जवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८०, महाराष्ट्र यांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक १८ ऑक्टोबर, २०२३ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. कृपया नोंद घ्यावी की, थकबाकी प्रदान न केल्यामुळे तुमचे खाते अगोदरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे जारी मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश किंवा मार्गदर्शक तत्त्वानुसार २९ जुलै, २०२३ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् (एनपीए) म्हणुन वर्गीकृत झाले आहे. रजिस्टर्ड एडी/ स्पीड पोस्टाने पाठवलेली दिनांक १८ ऑक्टोबर, २०२३ रोजीची मागणी सूचना न बजावता परत आली आहे.

तथापी, सदर सूचना ही तारखेरोजीस थकीत येथील वरील नमुद रक्कमेसह एकत्रित वरील सदर रकमेवरील वैधानिक दराने व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेपासून ६० दिवसात बँकेला चुकती करण्यासाठी कर्जदार/हमीदार/तारण पुरवणारे यांना याद्वारे देण्यात येत आहे. बँकेला थकीत कर्ज हे येथील खालील नमुद मिळकतीच्या सापेक्ष तारण कर्ज आहे आणि ती बँकेच्या नावे निर्माण केलेले तारण हितसंबंध म्हणुन गहाण आहे. जर कर्जदार/हमीदार/तारण पुरवणारे यांनी वरीलप्रमाणे बँकेला प्रदान करण्यास कसूर केली, तर बँक खर्च आणि परिणाम अशा कर्जदार/हमीदार/ तारण पुरवणारे यांच्या सर्वस्वी जोखमीवर सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमांच्या अंतर्गत खालील नमुद तारण मत्तेच्या विरोधात कार्यवाही करेल. कर्जदार/हमीदार/तारण पुरवणारे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडुन मूळ सूचना आणि संपूर्ण तपशिल प्राप्त करु शकतात.

कर्जदार/हमीदार/तारण पुरवणारे यांना बँकेच्या लेखी पूर्व सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने वरील सदर तारण मत्ता हस्तांतर करण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत प्रतिबंध करण्यात येत आहे. सरफैसी ॲक्टच्या तरतुर्दीचे कोणतेही उछुघन केल्यास कर्जदार/हमीदार/तारण पुरवणारे हे सरफैसी ॲक्ट, २००२ अनुसार गुन्ह्याकरिता जबाबदार राहतील आणि दंडास पात्र राहतील.

अंमलबजावणी करावयाच्या तारण मत्ता/मिळकतीचे वर्णन

ए) प्रथम आणि अनन्य प्रभाराच्या मार्गाने आणि नुसार गहाण जंगम मत्तेचे संक्षिप्त वर्णन:

OlCICI Bank


' तारण पुरवणाऱ्यांचा संपूर्ण कच्चा माल, रोख रक्कम, प्रगतीपथावरील काम, अर्ज तयार आणि तयार माल, कन्झुमेबल स्टोअर्स आणि स्पेअर्स आणि अशा इतर जंगम वस्तुंसह तारण प्रविणाऱ्यांच्या नियंत्राणातील किंवा कब्जात असलेली किंवा नसलेली विद्यमान आणि भविष्यातील कागदोपत्री किंवा स्पष्ट बूक डेब्टर्स्, बिल्स, ऑर्डर किंवा डिलिव्हरी वरील किंवा खोल समुद्रात असलेली किंवा प्रवासात असलेली किंवा तारण पुरवणाऱ्यांच्या ऑर्डर किंवा डिस्पोझिशन साठी कोणाही पक्षकाराकडे असलेल्या किंवा इतरत्र असलेल्या किंवा मुंबई मध्ये स्थित कर्जदारांच्या सर्व फॅक्टरी, परिसर आणि गोडाऊन मधील किंवा स्टोअर केलेल्या किंवा आणलेल्या चालु कालावधीच्या दरम्यान वेळोवेळी यानंतर ठेवलेल्या किंवा असलेल्या किंवा आता सुट्या किंवा केसेसमधील. (''विद्यमान मत्ता'' जी अशा तारण मत्तेच्या कोणत्याही किंवा प्रत्येकी आवश्यक किंवा परवानगी दिलेला संदर्भ

* तारण पुरवणाऱ्यांच्या संपूर्ण जंगम मिळकती (विद्यमान मत्ता वाचून आणि वगळून) सह विद्यमान आणि भविष्यातील त्यांचा जंगम प्लांट आणि मशिनरी, मशिनरी स्पेअर्स, टुल्स आणि एक्सेसरीज, व्यापारी नसलेली येणे आणि इतर जंगम वस्तु, तारण पुरविणाऱ्यांच्या नियंत्राणातील किंवा कब्जात असलेली किंवा नसलेली, बसवलेली किंवा नसलेली, ऑर्डर किंवा डिलिव्हरी वरील किंवा खोल समुद्रात असलेली किंवा प्रवासात असलेली किंवा तारण पुरवणाऱ्यांच्या ऑर्डर किंवा डिस्पोझिशन साठी कोणाही पक्षकाराकडे असलेल्या किंवा इतरत्र असलेल्या किंवा मुंबई मध्ये स्थित कर्जदारांच्या सर्व फॅक्टरी, परिसर आणि गोडाऊन मधील किंवा स्टोअर केलेल्या किंवा आणलेल्या चाल कालावधीच्या दरम्यान वेळोवेळी यानंतर ठेवलेल्या किंवा असलेल्या किंवा आता सुट्या किंवा केसेसमधील. (''विद्यमान मत्ता'' जी अशा तारण मत्तेच्या कोणत्याही किंवा प्रत्येकी आवश्यक किंवा परवानगी दिलेला संदर्भ दर्शविते).

* कर्जदार आणि/किंवा त्यांच्या वतीने कोणाही व्यक्तीद्वारे देणे आणि प्राप्त आणि/किंवा येणे सर्व रक्कम, सर्व बूक डेब्टस्, सर्व कॅश फ्लो आणि येणी आणि शी संबंधित/मधुन निर्माण होणारी प्रक्रिया आणि विद्यमान आणि भविष्यातील कर्जदारांच्या हातातील रोख रकमेपर्यंत मर्यादित न राहता त्या सह वरील सदर मत्तेच्या संदर्भातील किंवा मधील कर्जदारांचे सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, दावे आणि मागण्या. (अशी येणी जी कोणत्याही किंवा प्रत्येकी आवश्यक किंवा परवानगी दिलेला संदर्भ दर्शविते).

. मौजे काल्हेर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे स्थित, वसलेल्या आणि अशा एकूण मोजमापित १५३४० चौ.मी. सर्व्हे क्र. ५७/२, ५७/११. ५७/१२/३ए, ५७/१२/सी, ५८/३, ५८/४, ५८/५, ५८/८, ५८/११, ५८१४, ५८/१६, ५९/२ए समाविष्ट एकत्रित एनए जिमनीपैकी सर्व्हें क्र. ५७, हिस्सा क्र. १३ धारक सदर परिसराच्या जोत्यामधील अविभक्त सामायिक हितसंबंधांसह एकूण मोजमापित ८५६०.०० चौ.फू., पहिल्या मजल्यावरील क्र. टी/११७, टी/११८, टी/११९ आणि टी/११० धारक आरसीसी गोडाऊन. सह एकत्रित त्यावरील सर्व इमारती आणि रचना, फर्निचर, फिटिंग्ज आणि विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही जमिनीशी जोडलेले काहीही किंवा जमिनीशी जोडलेला सर्व प्लांट आणि मशिनरी. मे. फार्मेक्स हेल्थकेअर च्या मालकीचा

दिनांक: २६.१०.२०२३ प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड ठिकाण: मुंबई



Bank रीजनल ऑफिसः नेताजी मार्ग, मिठाकली सिक्स रस्त्यांजवळ, एलिसब्रीज, अहमदाबाद-०६. फोनः +91-79-26421671-75 एलिसब्रीज, अहमदाबाद-06. फोन: +91-79-26421671-75

कर्जदारास मागणी सूचना निम्नलिखित खाते हे एन.पी.ए.मध्ये रुपांतरीत झाले आहे आणि बंधन बँक लिमिटेडद्वारे पुढील कर्जदारांना, सेक्युरिटायझेशन अँढ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड इन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंट्रेस्ट ॲक्ट, (अधिनियम) 2002 च्या कलम 13 (2) अंतर्गत, जारी

कर्जदाराचे नाव, हमीदार आणि कर्जाचा खाते क्र.	मालमत्तेचे वर्णन (सुरक्षित मालमत्तेचे)	मागणी नोटिसीचा दिनांक /NPA दिनांक	मागणी सूचनेच्या दिनांकेला थकित रक्कम	नोटिस चिकटवण्याचा दिनांक
श्री. भानुदास मनोहर दळवे सौ. शोभा भानुदास दळवे 20006020008366	गट क्र. 77, करवा एन्क्लेव्ह, बी-विंग, फ्लॅट क्रमांक बीबी-09, शेंद्रा एमआयडीसी मागे, शेंद्राबन, औरंगाबाद, महाराष्ट्र-431001 येथे स्थित मोजमापाच्या स्थावर मालमत्तेचे सर्व खंड व भूभाग आहेत आणि ते याद्वारे बद्ध आहेत: उत्तर: ए-बिल्डिंग, पूर्व: पॅसेज, पश्चिम: गट क्रमांक 77 (तुपे) ची जमीन, दक्षिण: फ्लॅट क्र.बीबी-10	09.10.2023/ 05.04.2023	ক.14,77,197.27	17.10.2023
श्री गोरधनसिंग कुशलसिंग राजपुरोहित सौ. भगवती गोरधनसिंग राजपुरोहित श्री. अशोक तुकाराम वाडकर	वॉर्ड क्र.12, प्लॉट क्र.67, समर्थ नगर, लासूर रोड, गंगापूर, जिल्हा: औरंगाबाद, महाराष्ट्र—431109 येथे स्थित मोजमापाच्या स्थावर मालमत्तेचे सर्व खंड व भूमाग आहेत आणि ते याद्वारे बद्ध आहेत: उत्तर: 12 फूट रोड, पूर्व : शंकुंतला कुटे यांची जिमन, पिश्वम: कडुबल चौधरी यांची जमीन, दक्षिण: नगरपालिका उद्यान	18.09.2023/ 03.01.2023	হ্ .12,79,450.26	17.10.2023
20006020004446				
श्री दिगंबर किसन पायघन सौ. गीता दिगंबर पायघन	गट क्र.52/1, मिरजगावे साई नगरी, फ्लॅट क्रमांक बी–27, वडगाव कोल्हाटि, एमआयडीसी वाळूज, औरंगाबाद, महाराष्ट्र–431136 येथे स्थित मोजमापाच्या स्थावर मालमत्तेचे सर्व खंड व भूभाग आहेत आणि ते याद्वारे बद्ध आहेत: उत्तरः फ्लॅट नं.28–बी, पूर्वः फ्लॅट क्र.38–बी, पश्चिमः रस्ता, दक्षिण: अंतर्गत रस्ता	15.09.2023/ 05.03.2023	ਲ.1,93,878.19	17.10.2023
श्री. गजानन एकनाथ काळे				
श्री. प्रमोद पांडुरंग क्षीरसागर 20006020003981				
श्री. योगेश कडुबा बोडखे सौ. नीता योगेश बोडखे श्री ताराचंद अनबदास बनकर 602/4733, 602/5956	गट क्र.52/2, प्लॉट क्र.6 ते 20, सारा भूमी, रेसिडेन्सी फेज-2, फ्लॅट नं.08, विंग ए-1, तिसरा मजला, वडगाव कोल्हाटि, वाळूज, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र-431133 येथे स्थित मोजमापाच्या स्थावर मालमत्तेचे सर्व खंड व भूभाग आहेत आणि ते याद्वारे बद्ध आहेतः उत्तरः फ्लॅट क्रमांक 08 ए-2, पूर्वः अंतर्गत रस्ता, पश्चिमः बाजूला सीमांत जागा, दक्षिणः बाजूला सीमांत जागा	18.09.2023/ 05.06.2023	रु.5,52,840.70 कर्जाचा खाते क्र. 602/4733 आणि रु.2,80,037.32 कर्जाचा खाते क्र.	17.10.2023
			602/5956 एक्ण रु.८,32,878.02	

येथील तारखेपासून 60 दिवसांच्या आत व्याजासह, तुमच्या नावासमोर उल्लेख करण्यात आलेल्या बँकेच्या देय रकमेची परतफेड करण्यासाठी या नोटिशीद्वारे तुमच्याकडे मागणी करण्यात येत आहे, सदरची पूर्तता करण्यात असमर्थ ठरण्याच्या बाबतीत सरफैसी अधिनियमाच्या कलम 13 (4) अंतर्गत बँक पुढील कार्यवाही करेल. उपलब्ध वेळेच्या मुदतीत कलम 13 च्या उप कलम (8) च्या तरतुडीनुसार सूरक्षित मालमत्तेचे विमोचन करण्याकरिता कर्जदारांचे लक्ष वेघण्यात येत आहे.

Standalone

Six months

ended

30-09-2023

(Unaudited)

Quarter

ended

30-09-2022

(Unaudited)

56,136

1,386

2.23

स्थळः औरंगाबाद तारीख: 26/10/2023

अधिकृत अधिकारी बंधन बँक लिमिटेड

Consolidated

Quarter

ended

30-09-2022

(Unaudited)

1,08,881

1,386

8.13

8.13

PUBLIC NOTICE

TO ALL THE PERSONS let it be known that the Shalaka Society situated on Plot No. 32 of T.P.S II, Juhu Road, Santacruz (West), Mumbai - 400054, bearing C.T.S. No. G/156-157-158 admeasuring 1490 sq. yds. the undersigned Principal, do hereby REVOKE IN ITS ENTIRETY the Power of Attorney executed on 9th April, 2005 for the purpose of redevelopment of the building. This revocation of the aforesaid Power of Attorney shall be conclusive for all purpose, from the date of execution as set forth below.

The Shalaka Society hereby informs all the interested parties that Mr. Narendra Alimchandani and Mr. Mahesh Alimchandani, to whom the Power of Attorney was granted have passed away on 10th December 2020 and 8th August 2023 respectively. As a result of their demise, the Power of Attorney granted to them for the redevelopment is hereby revoked.

We, Shalaka Society members for good cause do hereby revoke, cancel and make null and void the Power of Attorney and the powers therein given and contained, for all matters granted to such Attorney holders. Nothing herein shall affect any actions taken by the deceased Power of Attorney holder prior to this notice for revocation of Power of Attorney. Notice of this revocation of Power of Attorney shall be binding on every person or entity in toto. A copy of this revocation of Power of Attorney shall be effective as an original for all purpose. This Revocation of Power of Attorney may be served via personal delivery, mail, facsimile transmission or other electronic transmission, and shall be effective regardless of the manner in which the same is received. The undersigned absolves itself from any liability that may be created by any person who does not act in accordance with this Revocation of Power of Attorney.

No new Power of Attorney has been executed in favour of anybody/anyone's behalf by the Shalaka Society.

This Revocation of Power of Attorney is executed on this 18th day of October 2023 at Mumbai.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL those piece or parcel of ground or land situate, lying and being at Revenue Village Danda, Santacruz, Juhu Road, Greater Bombay in the Registration Sub-District of Bandra forming the Final Plot No. 32 Town Planning Scheme No. II CTS No. G/156-158 of Santacruz admeasuring 1490 square yards i.e. 1245.84 square meters with a building standing thereon and bounded as follows that is to say: -

On or towards the East On or towards the South On or towards the West On or towards the North

LEVEL

: By Plot No.31 : By Plot No.37 : By Plot No.33 :By the Juhu Road

SONATA SONATA SOFTWARE

Particulars

Reserve) as shown in the audited

Paid up Equity Share Capital

(Face value ₹ 1/- each)

Earnings per equity share

Balance Sheet

(of ₹ 1/- each)

Basic

SONATA SOFTWARE LIMITED

CIN: L72200MH1994PLC082110

Registered Office: 208, T.V. Industrial Estate, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030.

Quarter

ended

30-06-2023

(Unaudited)

53,973

1,387

0.27

0.27

Corporate Office: Sonata Towers, Global Village, RVCE Post, Mysore Road, Bengaluru - 560 059

Quarter

ended

30-09-2023

(Unaudited)

53,973

1,387

12.14

12.12

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS PERIOD ENDED 30 SEPTEMBER 2023 (₹ in lakhs)

Six months Six months Year ended ended ended 31-03-2023 30-09-2023 30-09-2022 (Unaudited) (Unaudited) (Audited) 3,27,484 7,44,912 29,146 59,728 22,047 45,190 19,760 42,676 1,28,678 1,08,881 1,28,678 1,387 1,386 1,387

15.91

15.91

32.58

32.58

24,017 23,487 23,719 47,504 45,570 92,086 1,91,257 2,01,553 1,49,598 3,92,810 Total income from operations Net profit / (loss) for the period 17,468 444 4,315 17,912 14,394 26,417 16,651 15,437 14,833 32,088 Net profit / (loss) for the period after tax attributable to: 16,847 371 3,097 17,218 12,068 22,037 12,417 12,012 11,271 24,429 Owners of the Company Total Comprehensive Income for the period (Comprising of profit / (loss) for the period after tax and other comprehensive income after tax) attributable to: Owners of the Company 2,888 17,850 10,912 20,715 10,875 25,653 16,867 983 12,758 12,895 Reserves (excluding Revaluation

56,136

1,386

8.71

8.71

from time to time. The full format of the quarter and six months period ended Septemeber 30, 2023 financial results are available on the Company's website at 'www.sonata-software.com' and also on the

Six months

ended

30-09-2022

(Unaudited)

Year ended

31-03-2023

(Audited)

53,973

1,387

15.89

15.89

Quarter

ended

30-09-2023

(Unaudited)

1,28,678

1,387

8.96

8.94

Quarter

ended

30-06-2023

(Unaudited)

1,28,678

1,387

8.66

8.65

Diluted: 2.23 Notes: 1. The above is an extract of standalone and consolidated financials results prepared in accordance with Ind AS for the quarter and six months period ended September 30, 2023 2. The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended

53,973

1,387

12.41

12.39

website of BSE Limited 'www.bseindia.com' and National Stock Exchange of India Limited at 'www.nseindia.com'. 3. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 25, 2023.

4. Based on the financial performance of the Company, the Board at its meeting held today, approved an interim dividend of ₹ 7 per share.

5. The Board at its meeting held today, considered, approved and recommended a bonus issue of 1 (one) equity share for every 1 (one) equity share held by Shareholders of the Company as on the record date. The bonus issue of equity shares will be subject to approval by the Shareholders, and any other applicable statutory and regulatory approvals.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS **SAMIR DHIR MANAGING DIRECTOR & CEO**

17.61

17.58

- Santacruz, Bombay. जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, श्री. गणेश ठाकोरलाल कपाडिया ज्यांचा पत्ता येथे फ्लॅट क्र. ४०५. आकर्ली साई दर्शन को. ऑप. हाऊ. सोसा. लि.. अनिता ॲकॉर्ड. लोखंडवाला टाऊनशीप, कांदिवली पूर्व, मुंबई ४००१०१ यांचे विभिन्न क्र. १११ पासून ते ११५, मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. २३ हरवले/गहाळ झाले आहे. सोसायटीच्या सदस्यांनी प्रतिलिपी शेअर्ससाठी अर्ज केला आहे.

सोसायटी याद्वारे प्रतीलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता दावेदार/आक्षेपदार यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत प्रतीलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता त्याच्या/तिच्या दाव्या/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह आकुर्ली साई दर्शन को. ऑप. हाऊ. सोसा. लि. च्या सचिवांकडे मागवित आहे. वर दिलेल्या कालावधीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरत्दीमधील दिलेल्या मार्गाने प्रतीलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीला काही दावे/ आक्षेप प्राप्त झाले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

आकुर्ली साई दर्शन को. ऑप. हाऊ. सोसा. लि. च्या वतीने आणि करिता,

दिनांक: २६/१०/२०२३ ठिकाण: मुंबई

सही/-

सचिव

New Jersey, USA October 25, 2023



SONATA SOFTWARE LIMITED

CIN: L72200MH1994PLC082110

Registered Office: 208, T.V. Industrial Estate, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030. Corporate Office: Sonata Towers, Global Village, RVCE Post, SONATA SOFTWARE Mysore Road, Bengaluru - 560 059



EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS PERIOD ENDED 30 SEPTEMBER 2023

(₹ in lakhs)

												(* III IGKII3)
	Standalone				Consolidated							
Particulars	Quarter ended 30-09-2023	Quarter ended 30-06-2023	Quarter ended 30-09-2022	Six months ended 30-09-2023	Six months ended 30-09-2022	Year ended 31-03-2023	Quarter ended 30-09-2023	Quarter ended 30-06-2023	Quarter ended 30-09-2022	Six months ended 30-09-2023	Six months ended 30-09-2022	Year ended 31-03-2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	24,017	23,487	23,719	47,504	45,570	92,086	1,91,257	2,01,553	1,49,598	3,92,810	3,27,484	7,44,912
Net profit / (loss) for the period before tax	17,468	444	4,315	17,912	14,394	26,417	16,651	15,437	14,833	32,088	29,146	59,728
Net profit / (loss) for the period after tax attributable to:												
Owners of the Company	16,847	371	3,097	17,218	12,068	22,037	12,417	12,012	11,271	24,429	22,047	45,190
Total Comprehensive Income for the period (Comprising of profit / (loss) for the period after tax and other comprehensive income after tax) attributable to:												
Owners of the Company	16,867	983	2,888	17,850	10,912	20,715	12,758	12,895	10,875	25,653	19,760	42,676
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet	53,973	53,973	56,136	53,973	56,136	53,973	1,28,678	1,28,678	1,08,881	1,28,678	1,08,881	1,28,678
Paid up Equity Share Capital (Face value ₹ 1/- each)	1,387	1,387	1,386	1,387	1,386	1,387	1,387	1,387	1,386	1,387	1,386	1,387
Earnings per equity share (of ₹ 1/- each)												
Basic :	12.14	0.27	2.23	12.41	8.71	15.89	8.96	8.66	8.13	17.61	15.91	32.58
Diluted :	12.12	0.27	2.23	12.39	8.71	15.89	8.94	8.65	8.13	17.58	15.91	32.58
Notes:		•	•	,		•	•	•	•		•	

1. The above is an extract of standalone and consolidated financials results prepared in accordance with Ind AS for the quarter and six months period ended September 30, 2023

#BSMorningShow

- 2. The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time. The full format of the quarter and six months period ended September 30, 2023 financial results are available on the Company's website at 'www.sonata-software.com' and also on the website of BSE Limited 'www.bseindia.com' and National Stock Exchange of India Limited at 'www.nseindia.com'.
- 3. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 25, 2023.
- 4. Based on the financial performance of the Company, the Board at its meeting held today, approved an interim dividend of ₹7 per share.
- 5. The Board at its meeting held today, considered, approved and recommended a bonus issue of 1 (one) equity share for every 1 (one) equity share held by Shareholders of the Company as on the record date. The bonus issue of equity shares will be subject to approval by the Shareholders, and any other applicable statutory and regulatory approvals.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS **SAMIR DHIR** New Jersey, USA **MANAGING DIRECTOR & CEO**



Is there light at the end of the tunnel for tech sector workers?



Today's Special

What will India becoming third largest economy mean for you?



Market Insight

Should you buy stocks of oil explorers as crude prices rise?



or scan this code to watch.

≝Business Standard

Mon - Fri | 8am



business-standard.com



in Focus

Insight Out

or visit us at
www.preferredworkplace.com

Follow us on Social Media (f) @Teamarksmen (in) @Teammarksmen

TEAMMARKSME